 **ICICI Bank**

**Registered Office:** ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara – 390007, Gujarat

**Corporate Office:** ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051, Maharashtra

**Branch Relocation Notice**

On Behalf of ICICI Bank Ltd., Kopergaon Branch

Dear Customers,


We wish to inform you that with effect from July 6, 2024, we are relocating to a more convenient location. The address is as mentioned below:

**New address:** ICICI Bank Ltd., Sr No. 2080/E, Ground floor, Gawali Complex, Near Gurudwara, Gurudwara Road Kopergaon, Ahmednagar, Maharashtra - 423601.

There will be no change in your account numbers or the security items issued to you. Assuring you of the best services at all times.

Sincerely,

**Branch Manager, Kopergaon Branch**

		Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire Corporate Park, Andhri Ghatkoper Link Road, Chakala, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra			
<p>A notice is hereby given that the following Borrower/s</p> <p>M/S Shrinivas Mangal Karyalaya (Prop-Mr.Umesh Hari Pawar) (Borrower), Mr Kailash Janardhan Dhumal (Guarantor) and Mr Gaurav Vijay Khankar (Guarantor) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from Chembur Nagark Sahakar Bank Ltd and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). Pursuant to the Assignment dated 30.03.2022, said Bank, the original lender irrevocably transferred, assigned the financial assets of said borrower along with all rights, title and interest with underlying security interest in favour of ASREC(India) Ltd. Consequently, ASREC(India) Ltd has become secured creditor of M/s Shrinivas Mangal Karyalaya. The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 at their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.</p>					
Sl. No.	Name of the Borrower/ Guarantor's	Details of Properties / Address of Secured	Date of Notice	Date of NPA	Amount outstanding (As on the date of notice)
1.	M/S. Shrinivas Mangal Karyalaya (Prop-Mr.Umesh Hari Pawar)	All that piece or parcel of leasehold land known as "Shrinivas Mangal Karyalaya" Situated At Plot No. P-7, Having Land & Building In M.I.D.C. Territory In Wai, Taluka- Wai, Dist - Satara - 412803. Total Plot Area- 5595 Sq.Mtr & Total Build Up Area of Building-2676.397 Sq.Mtr.	24.05.2024	22.06.2021	Rs. 4,82,47,376/- (Rupees Four Crore Eighty-Two Lacs Forty-Seven Thousand Three Hundred Seventy-Six only) As on date 30.04.2024
2.	Mr. Kailash Janardhan Dhumal (Guarantor)	Owned By Mr. Umesh Hari Pawar, Prop. Of Shrinivas Mangal Karyalaya On or towards by North by : MIDC Road 45.0 M R/W On or towards the South : Plot No P-16 On or towards the East by : Nala On or towards the West by : MIDC Service Road & Wai Bhor State Highway			
3.	Mr Gaurav Vijay Khankar (Guarantor)				
<p>The above Borrower(s) and /or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.</p> <p>The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.</p>					
Date : 31.05.2024 Place : Mumbai			Sd/- Authorized Officer (Navinchandra Anchan), AVP		

**PUBLIC NOTICE**

**ON BEHALF OF RUSTOMJEE OZONE  
CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.,**  
Gmlr Road, Goregaon (west), Mumbai – 400 104

**\*\*Public Notice for Requirement of Certified Architects / Licensed  
Surveyors from MCGM Panel\*\***  
One Nos.

This is to inform all concerned that the **Rustomjee Ozone Co-operative Housing Society Ltd.**, located at GMLR Road, Goregaon (West), Mumbai – 400 104 intends to appoint a Certified Architects / Licensed Surveyors from the Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) Panel for the regularization of the legal anomalies in the flats situated within the said co-operative housing society.

Interested Certified Architects / Licensed Surveyors from the MCGM Panel are hereby invited to submit their proposals, including their qualifications, experience, and professional fees for the regularization process. The detailed scope of work and other relevant information can be obtained from the society's office during working hours i.e. 10 AM TO 5 PM

**\*\*Submission Deadline: \*\* From 31st May, 2024 to 10th June, 2024**

**Contact Details: MR. ANIL KAINYA - Chairman,** [Rustomjee Ozone Co-operative Housing Society] GMLR Road, Goregaon (West), Mumbai – 400 104. **Phone: 022-47510294, Email: officeozone@gmail.com**

This notice is issued under the authority of the Managing Committee of Rustomjee Ozone Co-operative Housing Society.

**\*\*By Order of the Managing Committee\*\***  
Hon. Chairman / Hon. Secretary  
[Rustomjee Ozone Co-operative Housing Society Ltd.]

**Date: 31.05.2024**

 <p><b>केनरा बैंक Canara Bank</b>  <small>A Bank of India Group</small></p> <p><b>सिफिकेट Syndicate</b></p>	<p align="center"><b>CANARA BANK, SHAHPUR BRANCH,</b>  <b>ANUSUYA APARTMENT ,</b>  <b>1ST FLOOR , PANDIT NAKA,</b>  <b>SHAHAPUR -421601</b></p>
<p><b>Branch Ref : :RO/LEGAL /SARFAESI/3/2024/PN</b>  <b>Date : 28.05.2024</b></p>	
<p><b>POSSESSION NOTICE</b></p>	
<p>Where as under the signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 12.09.2023 (calling upon the borrower <b>Mr. MOHAMMAD ANEES MUNNA ANSARI</b>, in as Flat No 401,4th floor, SHUBH VASTU COMPLEX,PLOT NO 6,NEAR FOOD MAX HOTEL,KHATVALI, SHAHPUR, THANE-421604 to repay the amount mentioned in the notice, being <b>RS.32,25,928.44(Rupees twenty two lakhs Twenty five Thousand Nine Hundred Twenty eight &amp; Forty four paisa only)</b> plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.</p> <p>The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 &amp; 9 of the said Rules on this <b>28th day of MAY of the year 2024.</b></p> <p>The security interest on the secured assets is duly registered with CERSAI with <b>cersai id-400062605111 and cersai registration date-10-08-2022.</b></p> <p>The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, SHAHPUR Branch for an amount of <b>RS.32,51,639.44(Rupees Thirty two lakhs Fifty one thousand Six hundred thirty nine &amp; 44 rupees paisa only)</b> and interest thereon.</p>	
<p><b>Description of the Immovable Property</b></p>	
<p><b>RESIDENTIAL FLAT NO 401, 4TH FLOOR , Adm. 49.34sqg.mts.(Carpet area) EQUIVALENT TO 531Sq. Fts. INCLUDING BALCONY CUPBOARD WINDOW AND DOOR SILL'S SERVICE AREA IN BUILDING NO "6P" IN PROJECT KNOWN AS SHUBH VASTU,SHUBH VASTU COMPLEX PLOT NO 6,SURVEY NO 122,123,124,125,126,127,128,131,134,140,143A,143B,144,146A,146B AND 147, VILLAGE KHATVALI,NEAR FOODMAX HOTEL, OFF MUMBAI NASHIK HIGHWAY(NH-3) VASIND WEST,SHAHAPUR TALUKA, THANE, MAHARASHTRA, INIDA-421604.</b></p>	
<p><b>Bound:-</b></p> <p>On the North by : OPEN SPACE                      On the South by : WING NO-6-U</p> <p>On the East by : WING NO-6-Q                      On the West by : ROAD/WING NO-6-O</p>	
<p><b>Sd/-</b>  <b>Authorised Officer</b>  <b>Canara Bank</b></p>	
<p><b>DATE: 28.05.2024</b>  <b>PLACE: SHAHPUR</b></p>	

# **HEXAWARE**

## **Hexaware Technologies Limited**

**Regd. Office:** Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. **Phone:** 91 022 32688585  
**Website:** [www.hexaware.com](http://www.hexaware.com); **E-mail:** [Investor@hexaware.com](mailto:Investor@hexaware.com)  
**CIN:** U72900MH1992PLC069662

### **NOTICE**

This Notice is given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, in the name of IEPF Suspend Account.

Accordingly, Company has sent individual communication to all the concerned Shareholders at their registered address whose unpaid or unclaimed dividends and shares are liable to be transferred to IEPF and IEPF Suspend Account respectively under the aforesaid rules for taking appropriate actions.

The complete details of unpaid or unclaimed dividends and shares of shareholders due for transfer are available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>.

In case Company does not receive any communication from the concerned shareholders by August 30th, 2024, the Company shall transfer unpaid or unclaimed dividends and shares to IEPF and IEPF Suspend Account respectively.

The concerned Shareholders may claim from IEPF Authority both unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF after following the procedure prescribed in the aforesaid rules.


The Shareholders, holding Shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspend Account, please note that Company would be issuing duplicate share certificates for the purpose of transfer to IEPF Suspend Account as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.


In case of any query the Concerned Shareholder may contact the Company at the registered office address of the Company or Company's Registrar and Transfer Agent i.e Kfin Technologies Ltd at Karvy Selineum Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032, Tel.: 1-800-309-4001, Email: [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com).

The aforesaid intimation is also available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>

**For Hexaware Technologies Limited**  
**Sd/-**  
**Gunjan Mithi**  
**Company Secretary**

Place : Navi Mumbai  
Date : May 20, 2024

		<div><div><div>SWAN ENERGY LIMITED</div>(Formerly, Swan Mills Limited)</div></div>																																																																																																																																			
		<div>Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294 Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone: 022-40587300; Fax: 022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in</div>																																																																																																																																			
Dhumal est of the as Non-al lender rest with secured rization t known notice.		<div>Extract from the Statement of Audited Consolidated Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2024</div> <div>(₹ in Lakhs )</div>																																																																																																																																			
standing date of e)		<table><tr><th rowspan="2">Particulars</th><th colspan="5">Consolidated</th></tr><tr><th>Quarter ended 31/03/2024 (Audited)</th><th>Quarter ended 31/12/2023 (Unaudited)</th><th>Quarter ended 31/03/2023 (Audited)</th><th>Year ended 31/03/2024 (Audited)</th><th>Year ended 31/03/2023 (Audited)</th></tr><tr><td>Total income from operations</td><td>140,704.85</td><td>165,446.45</td><td>93,743.35</td><td>510,006.68</td><td>144,891.15</td></tr><tr><td>Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)</td><td>3,974.28</td><td>23,392.89</td><td>15,366.97</td><td>60,933.89</td><td>(6,224.33)</td></tr><tr><td>Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)</td><td>3,974.28</td><td>23,392.89</td><td>9,973.29</td><td>60,933.89</td><td>(6,224.33)</td></tr><tr><td>Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)</td><td>5,558.90</td><td>21,999.06</td><td>6,214.47</td><td>58,596.68</td><td>(6,104.92)</td></tr><tr><td>Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]</td><td>5,871.63</td><td>22,103.84</td><td>5,671.56</td><td>59,928.98</td><td>(6,647.83)</td></tr><tr><td>Equity Share Capital</td><td>3,134.57</td><td>2,639.17</td><td>2,639.17</td><td>3,134.57</td><td>2,639.17</td></tr><tr><td>Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)</td><td>-</td><td>-</td><td>-</td><td>624,754.73</td><td>225,728.69</td></tr><tr><td>Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)</td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr><tr><td>Basic :</td><td>2.02</td><td>8.38</td><td>2.15</td><td>20.57</td><td>(2.52)</td></tr><tr><td>Diluted:</td><td>2.02</td><td>8.38</td><td>2.15</td><td>20.57</td><td>(2.52)</td></tr><tr><td>Notes:</td><td colspan="5"></td></tr><tr><td></td><td colspan="5"><div>1. The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations &amp; Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com &amp; www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in</div></td></tr><tr><td></td><td colspan="5"><div>2. Key Standalone Financial Information:</div><div>(₹ in Lakhs)</div><table><tr><th>Particulars</th><th>Quarter ended 31/03/2024 (Audited)</th><th>Quarter ended 31/12/2023 (Unaudited)</th><th>Quarter ended 31/03/2023 (Audited)</th><th>Year ended 31/03/2024 (Audited)</th><th>Year ended 31/03/2023 (Audited)</th></tr><tr><td>Total Income</td><td>12,569.98</td><td>6,934.60</td><td>6,761.07</td><td>39,450.18</td><td>54,973.11</td></tr><tr><td>Profit before tax</td><td>55.57</td><td>30.44</td><td>305.41</td><td>288.17</td><td>480.16</td></tr><tr><td>Net Profit after Tax</td><td>18.27</td><td>36.00</td><td>224.89</td><td>217.30</td><td>363.50</td></tr></table></td></tr><tr><td></td><td colspan="5"><div>3. In terms of Section 133 of the Companies Act, 2013, the Company has adopted Indian Accounting Standards (Ind-AS) w.e.f 01.04.2017 and this financial results have been prepared in accordance with the said Ind-AS. Transition date to Ind AS is 01.04.2016.</div></td></tr><tr><td></td><td colspan="5"><div style="text-align: right;"><b>For Swan Energy Limited</b> <b>Sd/-</b> <b>Nikhil V. Merchant</b> <b>Managing Director</b></div></td></tr><tr><td>d Officer an), AVP</td><td colspan="5"><div>Place: Mumbai Date: May 30, 2024</div></td></tr></table>	Particulars	Consolidated					Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)	Total income from operations	140,704.85	165,446.45	93,743.35	510,006.68	144,891.15	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,974.28	23,392.89	15,366.97	60,933.89	(6,224.33)	Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	3,974.28	23,392.89	9,973.29	60,933.89	(6,224.33)	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,558.90	21,999.06	6,214.47	58,596.68	(6,104.92)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,871.63	22,103.84	5,671.56	59,928.98	(6,647.83)	Equity Share Capital	3,134.57	2,639.17	2,639.17	3,134.57	2,639.17	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	624,754.73	225,728.69	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)						Basic :	2.02	8.38	2.15	20.57	(2.52)	Diluted:	2.02	8.38	2.15	20.57	(2.52)	Notes:							<div>1. The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations &amp; Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com &amp; www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in</div>						<div>2. Key Standalone Financial Information:</div> <div>(₹ in Lakhs)</div> <table><tr><th>Particulars</th><th>Quarter ended 31/03/2024 (Audited)</th><th>Quarter ended 31/12/2023 (Unaudited)</th><th>Quarter ended 31/03/2023 (Audited)</th><th>Year ended 31/03/2024 (Audited)</th><th>Year ended 31/03/2023 (Audited)</th></tr><tr><td>Total Income</td><td>12,569.98</td><td>6,934.60</td><td>6,761.07</td><td>39,450.18</td><td>54,973.11</td></tr><tr><td>Profit before tax</td><td>55.57</td><td>30.44</td><td>305.41</td><td>288.17</td><td>480.16</td></tr><tr><td>Net Profit after Tax</td><td>18.27</td><td>36.00</td><td>224.89</td><td>217.30</td><td>363.50</td></tr></table>					Particulars	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)	Total Income	12,569.98	6,934.60	6,761.07	39,450.18	54,973.11	Profit before tax	55.57	30.44	305.41	288.17	480.16	Net Profit after Tax	18.27	36.00	224.89	217.30	363.50		<div>3. In terms of Section 133 of the Companies Act, 2013, the Company has adopted Indian Accounting Standards (Ind-AS) w.e.f 01.04.2017 and this financial results have been prepared in accordance with the said Ind-AS. Transition date to Ind AS is 01.04.2016.</div>						<div style="text-align: right;"><b>For Swan Energy Limited</b> <b>Sd/-</b> <b>Nikhil V. Merchant</b> <b>Managing Director</b></div>					d Officer an), AVP	<div>Place: Mumbai Date: May 30, 2024</div>				
Particulars	Consolidated																																																																																																																																				
	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)																																																																																																																																
Total income from operations	140,704.85	165,446.45	93,743.35	510,006.68	144,891.15																																																																																																																																
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,974.28	23,392.89	15,366.97	60,933.89	(6,224.33)																																																																																																																																
Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	3,974.28	23,392.89	9,973.29	60,933.89	(6,224.33)																																																																																																																																
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,558.90	21,999.06	6,214.47	58,596.68	(6,104.92)																																																																																																																																
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,871.63	22,103.84	5,671.56	59,928.98	(6,647.83)																																																																																																																																
Equity Share Capital	3,134.57	2,639.17	2,639.17	3,134.57	2,639.17																																																																																																																																
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	624,754.73	225,728.69																																																																																																																																
Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)																																																																																																																																					
Basic :	2.02	8.38	2.15	20.57	(2.52)																																																																																																																																
Diluted:	2.02	8.38	2.15	20.57	(2.52)																																																																																																																																
Notes:																																																																																																																																					
	<div>1. The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations &amp; Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com &amp; www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in</div>																																																																																																																																				
	<div>2. Key Standalone Financial Information:</div> <div>(₹ in Lakhs)</div> <table><tr><th>Particulars</th><th>Quarter ended 31/03/2024 (Audited)</th><th>Quarter ended 31/12/2023 (Unaudited)</th><th>Quarter ended 31/03/2023 (Audited)</th><th>Year ended 31/03/2024 (Audited)</th><th>Year ended 31/03/2023 (Audited)</th></tr><tr><td>Total Income</td><td>12,569.98</td><td>6,934.60</td><td>6,761.07</td><td>39,450.18</td><td>54,973.11</td></tr><tr><td>Profit before tax</td><td>55.57</td><td>30.44</td><td>305.41</td><td>288.17</td><td>480.16</td></tr><tr><td>Net Profit after Tax</td><td>18.27</td><td>36.00</td><td>224.89</td><td>217.30</td><td>363.50</td></tr></table>					Particulars	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)	Total Income	12,569.98	6,934.60	6,761.07	39,450.18	54,973.11	Profit before tax	55.57	30.44	305.41	288.17	480.16	Net Profit after Tax	18.27	36.00	224.89	217.30	363.50																																																																																																								
Particulars	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Quarter ended 31/03/2023 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2023 (Audited)																																																																																																																																
Total Income	12,569.98	6,934.60	6,761.07	39,450.18	54,973.11																																																																																																																																
Profit before tax	55.57	30.44	305.41	288.17	480.16																																																																																																																																
Net Profit after Tax	18.27	36.00	224.89	217.30	363.50																																																																																																																																
	<div>3. In terms of Section 133 of the Companies Act, 2013, the Company has adopted Indian Accounting Standards (Ind-AS) w.e.f 01.04.2017 and this financial results have been prepared in accordance with the said Ind-AS. Transition date to Ind AS is 01.04.2016.</div>																																																																																																																																				
	<div style="text-align: right;"><b>For Swan Energy Limited</b> <b>Sd/-</b> <b>Nikhil V. Merchant</b> <b>Managing Director</b></div>																																																																																																																																				
d Officer an), AVP	<div>Place: Mumbai Date: May 30, 2024</div>																																																																																																																																				

		<b>MISHRA DHATU NIGAM LIMITED</b> <b>(A Government of India Enterprise) (CIN:L14292TG1973GOI001660)</b> <b>Registered &amp; Corporate Office: PO Kanchanbagh, Hyderabad-500058</b> <b>Phone: 040-24184515, Website: www.midhani-india.in</b>			
<b>EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024</b>					
<b>A. Standalone Results</b>			<b>(₹ in Lakh except per share data)</b>		
Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	40,549.60	34,457.04	1,07,267.45	87,194.14
2	Net Profit for the period (before tax, Exceptional items and/or Extraordinary items) <sup>†</sup>	6,467.22	9,046.20	13,095.95	21,654.92
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or Extra ordinary items) <sup>‡</sup>	6,467.22	9,046.20	13,095.95	21,654.92
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or Extra ordinary items) <sup>‡</sup>	4,637.91	6,611.43	9,126.32	15,587.61
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income for the period (after tax)]	4,600.98	6,621.70	9,095.06	15,579.87
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	1,13,210.30	1,09,885.42
8	Networth	-	-	1,31,944.30	1,28,619.42
9	Debt Equity Ratio (Times)	0.25	0.30	0.25	0.30
10	Earnings per share (Basic & Diluted) (₹) (not annualised)	2.48	3.53	4.87	8.32
11	Debt Service coverage Ratio (Times)	0.27	0.28	0.63	0.71
12	Interest Service Coverage Ratio (Times)	10.53	13.88	6.48	11.48
<b>B. Consolidated Results</b>			<b>(₹ in Lakh except per share data)</b>		
Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total revenue from operations	40,549.60	34,457.04	1,07,267.45	87,194.14
2	Net Profit for the period (before tax, exceptional items and/or extra ordinary items) <sup>†</sup>	6,467.22	9,046.20	13,095.95	21,654.92
3	Share of Profit / (Loss) of Joint Venture	(3.58)	14.55	51.86	38.84
4	Net Profit for the period before tax (after exceptional items and/or extra ordinary items) <sup>†</sup>	6,463.64	9,060.75	13,147.81	21,693.76
5	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extra ordinary items) <sup>†</sup>	4,634.33	6,625.98	9,178.18	15,626.45
6	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income for the period (after tax)]	4,597.40	6,636.25	9,146.92	15,618.71
7	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00
8	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	1,13,182.34	1,09,805.60
9	Networth	-	-	1,31,916.34	1,28,539.60
10	Debt Equity Ratio (Times)	0.25	0.30	0.25	0.30
11	Earnings per share (Basic & Diluted) (₹)(not annualised)	2.47	3.54	4.90	8.34
12	Debt Service coverage Ratio (Times)	0.27	0.28	0.63	0.72
13	Interest Service Coverage Ratio (Times)	10.53	13.90	6.50	11.49
<b>Notes:</b>					
1 The above is an extract of the detailed format of Quarter and Year Ended 31 <sup>st</sup> March, 2024 Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended 31 <sup>st</sup> March, 2024 Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.midhani-india.in).					
2 Consolidated financial results for the quarter and Year ended 31 <sup>st</sup> March, 2024 include results of Utkarsha Aluminium Dhatu Nigam Limited (JV Company) which have been consolidated under equity method (50% Shareholding).					
3 <sup>†</sup> Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS.					
4 The above statement of financial results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29 <sup>th</sup> May, 2024.					
<b>For and on behalf of Board of Directors</b> <b>Sd/-</b> <b>Dr. Sanjay Kumar Jha</b> <b>Chairman &amp; Managing Director</b> <b>DIN- 07533036</b>					
<b>Place: Hyderabad</b> <b>Date: 29.05.2024</b>					

# MARGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1991PLC080534

Regd. Office : Office No. 3, Plot No. 206, Village Alte, Kumbhoj Road,

Taluka: Hatkanangale, Dist. Kolhapur 416109 Maharashtra

Corporate Office: 2<sup>nd</sup> Floor, 15/76, Old Rajinder Nagar, New Delhi-110060

## EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2024

(Amount in Rupees Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31/3/2024	31/12/2023	31/3/2023	31/3/2024	31/3/2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	21.38	7.73	13.33	81.62	59.77
2	Net Profit / (Loss) before Tax.	10.84	(3.28)	6.67	43.56	(35.32)
3	Net Profit / (Loss) after Tax.	2.80	(4.69)	1.42	24.28	(57.32)
4	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	1,875.00	3,991.42	(954.24)	10,964.13	(1,846.93)
5	Equity Share Capital	457.00	457.00	457.00	457.00	457.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	16,329.51	-	5,365.28	16,329.51	5,365.28
7	Earnings per Share (not annualised)					
	Basic :	0.06	(0.10)	0.03	0.53	(1.25)
	Diluted :	0.06	(0.10)	0.03	0.53	(1.25)

**Notes :** The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company [www.margofinance.com](http://www.margofinance.com) and can also be accessed at the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For MARGO FINANCE LIMITED**

**Anil Kumar Jain**

**Chairman**

**DIN: 00086106**

**Place : Mumbai**

**Date : 29-05-2024**



AUTORIDERS INTERNATIONAL LIMITED					
CIN: L70120MH1985PLC037017					
Regd Office: 4A, Vikas Centre, S. V. Road, Santacruz-West, Mumbai-400 054.					
Tel.No. 022-42705201/02 Fax No. 022-66944057					
AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 <sup>ST</sup> MARCH, 2024. (Rs.In Lacs)					
Particulars	3 Months Ended			Year Ended	
	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
1 Net Sales/Income from Operations	2,156.13	2,129.09	1,967.62	8,340.81	7,055.72
2 Profit/(Loss) from ordinary activities after tax	26.65	319.93	(108.63)	944.17	675.65
3 Other Comprehensive Income	(5.97)	-	(5.76)	(5.97)	(5.76)
4 Total Comprehensive Income	20.68	319.93	(114.39)	938.20	669.89
5 Paid up Equity Share Capital (Face Value of Share Rs. 10 each)	49.01	49.01	49.01	49.01	49.01
6 Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of previous accounting year	-	-	-	-	-
7 Earnings Per Share (EPS)					
Basic & Diluted EPS before extra ordinary items	4.22	65.28	(23.34)	191.43	136.68
Basic & Diluted EPS after extra ordinary items	4.22	65.28	(23.34)	191.43	136.68
<b>Notes:</b>					
1. The Company has only one segment.					
2. The figures of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessary.					
3. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors in their meeting held on 30th May 2024.					
4. Number of Investors complaints received and disposed off during the quarter ended 31st March 2024					
I) Pending at the beginning of the quarter :-NIL, II) Received during the quarter :-NIL					
III) Disposed off during the quarter :-NIL, IV) Unresolved at the end of the quarter :-NIL					
5. The Board of Directors at their meeting held on 1st March 2024 approved an interim dividend of Re. 0.50 per Equity Share bearing Face Value of Rs. 10/- each fixing record date of 15th March 2024.					
6. The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Bombay stock Exchange under regulation 33 of the SEBI (listing obligation and disclosure requirements) regulations 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange website as well as on the company's website <a href="http://www.autoriders.in">www.autoriders.in</a>					
For AUTORIDERS INTERNATIONAL LIMITED					
Sd/-					
MANEKA MULCHANDANI					
Director					
DIN: 00491027					
Place: Mumbai					
Date : 30.05.2024					

## CREATIVE EYE LIMITED

(CIN: L99999MH1986PLC125721)

Registered Office: "Kailash Plaza", Plot No.12-A, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053

Tel. No. 2673 26 13 (7 Lines) Fax: 2673 22 96

Website: [www.creativeeye.com](http://www.creativeeye.com), E-mail: [contact@creativeeye.com](mailto:contact@creativeeye.com)

### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-03-2024

(₹ in lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended			
		31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023	
		Audited	Un-Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	16.00	-	24.00	47.20	196.18
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(53.99)	(64.78)	(62.68)	(258.97)	(37.23)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(53.99)	(64.78)	(62.68)	(258.97)	(37.23)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(53.99)	(64.78)	(62.68)	(258.97)	(37.23)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(37.96)	(44.68)	(64.38)	(204.40)	(33.53)
6	Paid Up Equity Share Capital	1,002.91	1,002.91	1,002.91	1,002.91	1,002.91
7	Reserves excluding revaluation reserves as per Balance Sheet of Previous Accounting Year	-	-	-	1,061.98	1,266.39
8	Earning Per Share- (₹ 5/- each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic :	(0.27)	(0.32)	(0.31)	(1.29)	(0.19)
	- Diluted :	(0.27)	(0.32)	(0.31)	(1.29)	(0.19)

#### Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Yearly Audited Financial Results are available on the website of the Stock Exchange's ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on Company's website ([www.creativeeye.com](http://www.creativeeye.com))

For CREATIVE EYE LIMITED

Sd/-


(DHEERAJ KUMAR)

Chairman & Executive Director

DIN: 00018094

Dated : 30.05.2024

Place : Mumbai



C.J. GELATINE PRODUCTS LIMITED

CIN-L24295MH1980PLC023206

Regd. Office: Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donde Marg, Sewree (W)

Mumbai - 400015 (M.H.) Tel: 07480-423308, 423301

Email: [cjscretarial@gmail.com](mailto:cjscretarial@gmail.com) <sup>a</sup> Web: <http://www.cjgelatineproducts.com>

STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & FINANCIAL YEAR ENDED ON 31<sup>ST</sup> MARCH, 2024

(Rs. in Lacs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.24	Quarter ended 31.12.23	Quarter ended 31.03.23	Year ended 31.03.24	Year ended 31.03.23
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations (Net)	1124.720	952.588	1004.027	4089.472	3680.380
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and Extra ordinary items)	-12.796	40.022	28.556	22.483	31.866
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary and / or Exceptional items)	-82.619	-29.801	28.556	-256.811	31.866
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-20.519	-29.801	19.623	-194.711	22.932
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period after tax) and other Comprehensive Income (after tax)	-19.529	-29.801	19.623	-193.721	22.932
6.	Paid-up Equity Share Capital	481.33	481.33	481.33	481.33	481.33
7.	Reserves (excluding revaluation reserve)	-258.670				
8.	Earnings per share (of Rs.10/- each) (for continued & discontinued operations) Basic & Diluted	-0.426	-0.619	0.408	-4.045	0.476

NOTE: The above is an extract of the detailed format of quarterly and year to date Financial Results filled with the Stock Exchanges for the period ended March 31, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.cjgelatineproducts.com](http://www.cjgelatineproducts.com))

For, C.J.Gelatine Products Limited

By order of the Board

Jaspal Singh

Chairman & Managing Director

Din: 01406945

Place: Mandideep

Date : May 30, 2024

# MARGO FINANCE LIMITED

CIN: L65910MH1991PLC080534

Regd. Office : Office No. 3, Plot No. 206, Village Alte, Kumbhoj Road,

Taluka: Hatkanangale, Dist. Kolhapur 416109 Maharashtra

Corporate Office: 2<sup>nd</sup> Floor, 15/76, Old Rajinder Nagar, New Delhi-110060

## EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2024

(Amount in Rupees Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Year Ended			
		31/3/2024	31/12/2023	31/3/2023	31/3/2024	31/3/2023
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	21.38	7.73	13.33	81.62	59.77
2	Net Profit / (Loss) before Tax.	10.84	(3.28)	6.67	43.56	(35.32)
3	Net Profit / (Loss) after Tax.	2.80	(4.69)	1.42	24.28	(57.32)
4	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	1,875.00	3,991.42	(954.24)	10,964.13	(1,846.93)
5	Equity Share Capital	457.00	457.00	457.00	457.00	457.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	16,329.51	-	5,365.28	16,329.51	5,365.28
7	Earnings per Share (not annualised)					
	Basic :	0.06	(0.10)	0.03	0.53	(1.25)
	Diluted :	0.06	(0.10)	0.03	0.53	(1.25)

**Notes :** The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company [www.margofinance.com](http://www.margofinance.com) and can also be accessed at the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For MARGO FINANCE LIMITED

Anil Kumar Jain

Chairman

DIN: 00086106

Place : Mumbai

Date : 29-05-2024

GARWARE SYNTHETICS LIMITED					
Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104					
CIN: L99999MH1969PLC014371					
Extract of the Standalone audited Financial Results for the Quarter and year ended 31 <sup>st</sup> March, 2024					
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		31/03/2024 Audited	31/12/2023 Unaudited	31/03/2023 Audited	31/03/2023 Audited
1	Total Income	262.19	272.38	306.47	1071.92
2	Profit/(Loss) before tax, exceptional items and extraordinary items	-28.42	1.89	20.76	-41.92
3	Profit/(Loss) before tax but after extra ordinary activities and exceptional items	-0.92	1.89	42.74	-14.42
4	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	-0.92	1.89	42.74	-14.42
5	Net Profit/(Loss) for the period	14.34	3.44	62.65	-4.77
6	Total Comprehensive Income for the period (comprising of Profit and Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (After Tax))	7.80	3.44	64.66	-11.31
7	Paid-up Equity Share Capital (Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89	580.89
8	Reserves Excluding (Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	261.88
9	Earnings per share (before extra ordinary items)				
a. Basic		-0.02	0.03	0.74	-0.25
b. Diluted		-0.02	0.03	0.74	-0.25
10	Earnings per share (after extra ordinary items)				
a. Basic		0.25	0.06	1.08	-0.08
b. Diluted		0.25	0.06	1.08	-0.08
<b>Note</b>					
a) The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.					
b) The full format of the Quarter and year ended audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange ( <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ).					
c) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.					
For Garware Synthetics Limited					
Sd/-					
Sunder Kocha Moolya					
Whole Time Director					
DIN: 02926064					
Date: 30.05.2024					
Place: Thane					

ISHWARSHAKTI HOLDINGS & TRADERS LIMITED					
CIN: L51100MH1983PLC030782					
Regd. Office: Seksaria Chambers, 5th floor, 139, Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001.					
Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31 <sup>st</sup> March, 2024.					
(Amount in Thousands, Except Earning Per Share)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-03-2024	Quarter Ended 31-03-2023	Year Ended 31-03-2024	Year Ended 31/03/2023
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	4,350.89	515.69	20,379.40	12,136.66
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	224.91	(1,303.42)	3,654.85	(1,235.44)
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	224.91	(1,303.42)	3,654.85	(1,235.44)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	(269.35)	(1,284.48)	3,032.96	(1,218.72)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(269.35)	(1,215.69)	3,032.96	(1,012.13)
6	Paid-up equity share capital (FV of '10/- each)	14,400.00	14,400.00	14,400.00	14,



